



Date: December 07, 2024

To

BSE Limited

Department of Corporate Services/ Corporate Relation Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001
Maharashtra, India

Dear Sir/Madam,

Ref: BSE: Scrip Code: 531191

Sub: Newspaper Advertisement under Reg 30 of SEBI (LODR) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find the copy enclosed herewith copies of newspaper advertisement regarding financial result for the Quarter and Half year ended September 30, 2024:

1. **Free Press Journal**, an English Daily Newspaper
2. **Navshakti**, a Regional Daily Newspaper

This is for your information and records.

Thanks and Regards

For Filtron Engineers Limited

Ramesh Hosmane
CFO

Trump holds court at his 'winter White House'

Agencies
 PALM BEACH (FLORIDA)

President-elect Donald Trump's opulent Mar-a-Lago resort in Palm Beach, is full of wannabes as he builds the cabinet with which he will govern in January. It is difficult to escape the notion that the operation is being run something akin to a royal court.

Trump certainly gives the appearance of acting as America's "first monarch" since the official end of the revolutionary war in 1783, plotting, scheming and playing favorites, and setting individuals against each other as his courtiers are assembled, according to a report by Guardian.

His unexpected nomination as attorney general of the Mar-a-Lago regular Matt Gaetz, the controversial Florida congressman under investigation for sexual misconduct, was a power move that wrong-footed even his closest advisors, and threw a gauntlet to Republicans in the US Senate who must confirm the appointment.

It followed Trump's equally astonishing choice a day earlier of a weekend presenter from the rightwing TV station, Fox

During his first term, the President-elect used his Mar-a-Lago resort to take policy advice from regulars written on cocktail napkins, while also handing out ambassadorships to wealthy donors

News, to be the US defence secretary in charge of the world's largest and most potent military: Pete Hegseth, the ultimate entertainer who caught the eye of the "King".

Public health experts decried the choice of the vaccine sceptic Robert F Kennedy Jr as health secretary. And perhaps, the most bizarre spectacle of all

is the world's richest man, Elon Musk, a billionaire who has been elected to precisely nothing, strutting around the expansive resort's perfectly manicured lawns and flaunting his new bronchance with the next supposed leader of the free world.

Reports say Musk has accompanied Trump almost every day since the election, joining telephone calls to multiple world leaders, offering advice on policy and staffing decisions, playing golf with Trump family members, and dining with them on the open-air patio. Musk received a standing ovation from assembled guests on the other side of the red velvet rope, according to the New York Times, and joined Trump and the classical singer Chris

Macchio in a cringy rendition of "God Bless America" at a Thursday night gala.

On Tuesday, five days into his tenure as Trump's most favored house guest, Musk was named joint head of the freshly-created Department of Government Efficiency (Doge), where he will generate plans to "slash and burn" government spending. It remains to be seen if any proposed cuts extend to the billions of dollars in lucrative government contracts and subsidies enjoyed by his own companies, SpaceX and Tesla.

"He loves Mar-a-Lago. Elon won't go home. I can't get rid of him," Trump joked to Republicans on Wednesday in his first return to Washington DC since the election, before adding ominously: "Until I don't like him."

Observers say it is no surprise that these machinations are playing out at Mar-a-Lago, the \$1m-a-head private members' club haughtily branded his "winter White House" by Trump during his first term, where he handed out ambassadorships to wealthy friends and donors, and where he took policy advice from regulars written on cocktail napkins.

"A lot of action will get done down there during Trump's second term, as we're seeing right now with the transition," said political historian Matt Dallek, professor of political management at George Washington University.



Why German government is in trouble

AP
 BERLIN

German Chancellor Olaf Scholz has announced he will ask for a vote of confidence in December, setting the path for an early election in February. His three-party coalition government collapsed last week.

Scholz's center-left Social Democrats, Vice-Chancellor Robert Habeck's environmentalist, left-leaning Greens, and Christian Lindner's pro-business Free Democrats — a party that has mostly allied with conservatives — set out in 2021 to form an ambitious, progressive coalition straddling ideological divisions that would modernize Germany. The coalition fell apart when Scholz fired Finance Minister Lindner following disagreements over how to revive the shrinking economy.

The coalition's breakdown followed weeks of internal disputes over how to boost the economy which has been shrinking for the past two years in the wake of COVID, war in Ukraine and competition from China.

Scholz told parliament that he would submit a request for a vote of confidence on December 11 so that the Bundestag can decide on it on December 16. Until then, his Social Democrats and the Greens will lead Germany in a minority government.

Colombia outlaws child marriage

Agencies
 BOGOTA

Colombian lawmakers have approved a Bill to eradicate child marriage in the South American country after 17 years of campaigning by advocacy groups and eight failed attempts to push legislation through the House and Senate.

After five hours of heated, drawn-out debate on Wednesday evening, lawmakers approved the proposed legislation, dubbed, "They are Girls, Not Wives", which prohibits the marriage of anyone under the age of 18.

"We do not want to continue seeing the systematic violence and sexual exploitation of children. Colombia is making history because, for the first time, we have managed to ban child marriage after trying eight times," said Jennifer Pedraza, congresswoman for the Dignity and Commitment Party and co-author of the Bill, after the vote.

"So it is a great message, not only for Colombia in terms of respect for the rights of boys and girls, but also for the world. Colombian childhood is important, we have to protect it and we have to care for it."

"So we are very happy that Colombia has just left the shameful list of countries that allow childhood marriage."

Colombia is now one of 12 countries out of the 33 in Latin



Congresswoman Jennifer Pedraza during a debate to pass a law to ban child marriage - AFP

America and the Caribbean to have entirely banned marriage under the age of 18, following Honduras, Puerto Rico, Mexico and the Dominican Republic.

After 5 hours of heated debate, the legislation dubbed 'They are Girls, Not Wives,' was approved

It ends a 137-year-old loophole in the country's civil code which allowed under-18s to marry with parental consent.

Minors were also deemed to have entered an informal marital union when they cohabited for two years.

There are 4.5 million girls and women in Colombia who married before 18 — about one in four. Of these, a million were married before they were 15, according to Unicef.

Rate of childhood marriage in girls are about three times higher than for boys, with children living in poverty and rural or Indigenous communities particularly affected.

Despite decades of economic and social development, the prevalence of child marriage had barely budged due to a deeply ingrained machista [male chauvinist] culture, decades of internal conflict and narcoculture, says Marta Royo, executive director of Profamilia, a non-profit organization promoting reproductive health services. "We live in an extremely patriarchal society where there is a deep division between what a man wants and a girl wants," Royo said.

PUBLIC NOTICE
 TAKE NOTICE THAT my client is intending to acquire the property described in the Schedule hereto below free from all encumbrances from Mr. A.K. Singh as the owner.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents falling which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
 All that piece or parcel of land bearing Survey No. 34, Hissa No. 1/A/3, admeasuring area of 2.29.53 Hecto - R, and Survey No. 34, Hissa No. 1/B, admeasuring area of 1.72.00 Hecto - R, situated at village Maldunge, Tal. Panvel, Dist. Raigad 410206.

Date : 18/11/2024
 Flat No. 001, Ratan Villa, Pardeshi Ali, Panvel, Dist : Raigad.

Santosh J. Mhatre (Advocate)

PUBLIC NOTICE
 TAKE NOTICE THAT my client is intending to acquire the property described in the Schedule hereto below free from all encumbrances from 1) Late Vasant Dattatrey Narkar (his legal heir in Sr. No. herein) 2) Jyoti Vasant Narkar, 3) Nikhil Vasant Narkar, 4) Sheetal Vasant Narkar alias Smt. Sheetal S. Seth as the owners.

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents falling which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
 All that piece or parcel of land bearing Survey No. 34, Hissa No. 1/A/2, admeasuring area of 06.87.96 Hecto - R, situated at village Maldunge, Tal. Panvel, Dist. Raigad 410206.

Date : 18/11/2024
 Flat No. 001, Ratan Villa, Pardeshi Ali, Panvel, Dist : Raigad.

Santosh J. Mhatre (Advocate)

पंजाब नॅशनल बँक
Circle Sastra Centre, Mumbai City
 6th Floor, United Bank Of India Tower, Sir P M Road, Fort, Mumbai-400 001
 E-mail: cs6041@pnb.co.in

CORRIGENDUM

Please Refer to E-Auction Sale Notice for sale of immovable property published in this newspaper on **07.11.2024**. **E-Auction date was 26.11.2024**, in this E-Auction Notice with reference to **Borrower M/S. Foil And Home Products Pvt. Ltd** Please read **Sr.No.9-Description of the Property as:- Plant and Machinery situated in industrial unit 1, 2 & 4 at plot of land bearing survey no 84 at Shree Shyam Estate, Nh 8, Naigaon East, village Bapane, Vasai, Palghar 410208**

Date : 17.11.2024
 Place : Mumbai

Sd/-
Authorised Officer,
Punjab National Bank

यूनिऑन बँक
(Rule - 8 (1))
POSSESSION NOTICE
 (For Immovable Property)

CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT

Whereas The undersigned being the Authorized Officer of **Union Bank of India, Panchavati Branch**, address at Shop No. 1, 2 & 3, Roopasthree Apartment, Opp. Taxi Stand, Dindori Naka, Dindori Road, Panchavati, Nashik 422003 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with rule 8 of the said Rules of 2002 issued a Demand Notice Dated 15/06/2024 calling upon the Borrowers: **Mrs. Ruppali Sumit Sarode** to repay the amount mentioned in the notice being **Rs 19,06,885.44/- (Rupees Nineteen Lakhs Six Thousand Eight Hundred Eighty Five and Forty Four Paise Only)** within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(14) of the said Act read with rule 8 of the said rules on this **11th day of November of the year 2024**.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Union Bank of India, Panchavati Branch** for an amount **Rs 19,06,885.44/- (Rupees Nineteen Lakhs Six Thousand Eight Hundred Eighty Five and Forty Four Paise Only)** and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets.

Description of Immovable Property
 Equitable Mortgage of immovable property described herein below:
 All that piece and parcel of the property at Flat No. 13, having Carpet Area admeasuring 49.69 Sq.Mtrs. + Balcony area adm. 6.82 Sq.Mtrs. Total area adm. 56.51 Sq.Mtrs. on 3rd floor out of the building known as "Sai Sneh Apartment", constructed at Mouje - Makhlabad, Tal. & Dist. Nashik which is bounded as follows :
Boundaries: East: 9.00 M Wide Colony Road, West: Survey No. 45/6, South: Open Space of Layout, North: Survey No. 45/5

Date: 11/11/2024
 Place: Nashik
Sd/-
Chief Manager/Authorized Officer
UNION BANK OF INDIA

CANADA-US BORDER CROSSING

Trial to begin over Indian family's death

MINNESOTA: Two cross-border human smugglers, Harshkumar Patel and Steve Shand, will undergo a trial starting Monday over the deaths of 4 members of an Indian family who perished while attempting to slip into the US from Canada. Jagdish Patel, his wife, and their two children froze to death in January 2022 while crossing the border. Their crossing was facilitated by Patel on the Canadian side facilitating operations, with Shand waiting to pick the illegal immigrants in a van. They are accused of being part of a human smuggling operation.

Filtion Engineers Limited
 Regd. Office: Plot No.36, WMDIC Industrial Area, Amblihar Road, Chakan, Pune - 410501, Maharashtra, India, CIN: L57909PN1982PLC026929
 Website: www.filtionindia.com, Email Id: info@filtionindia.com, Phone No:-91-20-24338642

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024

Sr. No	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		30/09/2024 (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)	30/09/2024 (Unaudited)	30/09/2023 (Unaudited)	
1.	Total Income from Operations	1500.00	0.00	1500.00	0.00	0.00
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1662.155	0.00	1956.7369	0.00	1332.00
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-102	-849	-2266.00	-1728	-3479.00
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-102	-849	-2266.00	-1728	-3479.00
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	0.00	0.00	0.00	0.00	0.00
6.	Equity Share Capital	26,165	26,165	26,165	26,165	26,165
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discounted operations) - 1. Basic; 2. Diluted;	-0.039	-0.324	-0.866	-0.661	-1.330

Note - 1) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015.
 2) The above is an extract of the detailed form of un-audited standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The figures for the quarter ended September 30, 2024 are the balancing figures between un-audited figures in respect of the half year ended September 30, 2024 and the year to date published figures for the quarter ended June 30, 2024.
 3) The full form of the standalone Financial Results for the quarter and half year ended are available on the websites of the Stock Exchange and the Company (www.bseindia.com and www.filtionindia.com).

Date: November 14, 2024
 Place: Pune

By Order of the Board of Director
Filtion Engineers Limited
 Mr. Sadaanand Hegde
 Whole-time Director
 DIN: 00195106

मराठी मनाचा आवाज
नवशक्ति
 www.navshakti.co.in

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
ENVIRONMENTAL CLEARANCE

We, Melog Specialty Chemicals Pvt Ltd, are pleased to inform that the Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India, has accorded Environmental Clearance (EC Identification No. EC248021MH173328 dated 12th November 2024) for Proposed expansion project for manufacturing of Specialty Chemicals located at Plot No. N-5, Anand Nagar Additional MIDC Ambernath, Dist- Thane, Maharashtra. Total Organic production capacity of the unit will be 11886 MT/A. The Environmental Clearance letter is available with the PARIVESH portal at web site parivesh.nic.in.

Karnataka Bank Ltd
POSESSION NOTICE

Head Office: Mangaluru-575002
 Asset Recovery Management Branch 2nd Floor, 'E' Block "The Metropolitan", Plot No. C 26 & 27, Bandra Kuria Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
 Phone: 022-35008017/35128482/35082558
 E-mail: mumbaiarm@kbtbank.com
 Website: www.karnatakabank.com
 CIN: L85110KA1924PLC001128

WHEREAS, the Authorized Officer of KARNATAKA BANK LTD., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "said act") and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued the Demand Notice dated 31/08/2024 under Section 13(12) of the said act, calling upon the borrower(s) (**1) Mr. Lalchand Sukhray Daya So Mr. Sukhrayi Bhagwanji Daya and (2) Mrs. Chandrika Lalchand Daya W/o Mr. Lalchand Sukhray Daya**, both are addressed at: Flat No.G-10, Ground Floor, 'B' Wing, Sonal Park Building No.3 CHS Ltd., Navghar Cross, S V Road, Bhayander East, Thane-401105, to repay the amount mentioned in the Notice being **Rs.10,48,852.45 (Rupees Ten Lakh Forty Eight Thousand Eight Hundred Fifty Two and Paise Forty Five Only)** within 60 days from the date of receipt of the said Notice.
 The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned being the Authorized Officer has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (8) of section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this **14th day of November 2024**.
 The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property, and any dealings with this property will be subject to the charge of KARNATAKA BANK LTD, Bhayander East Branch for an amount being **Rs.10,76,874.21 (Rupees Ten Lakh Seventy Six Thousand Eight Hundred Seventy Four and Paise Twenty One Only)** in PSTL A/c No.1067700180093701 as on 03.11.2024 plus future interest and costs from 03.11.2024.

Description of the Immovable Property
 All that piece and parcel of Residential Flat No.G-10, Ground Floor, admeasuring 456 Sq. Ft. Built up area, 'B' Wing, Building known as 'Sonal Park Building No.3 CHS Ltd.', constructed on the land bearing Old S.No.170, New S.No.33, H.Nos.6 of Village Khari of Bhayander, at Navghar Cross, S.V.Road, Bhayander East, Taluka and District Thane within the Jurisdiction of Mira Bhayander Municipal Corporation and bounded:
 East: by Open
 West: by Building No.02
 North: by Road
 South: by Building No.04

Date: 14.11.2024 PLACE: Bhayander, Palghar
AUTHORISED OFFICER,
KARNATAKA BANK LTD

SYMBOLIC POSSESSION NOTICE
ICICI Bank

Branch Office: ICICI Bank Ltd Office Number 201-B, 2ND Floor, Road No. 1 Plot No-B3, WIFIT PARK, Wagale Industrial Estate, Thane (West)- 400604

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(14) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Kiriti Kamlesh Singh & Singham Kamlesh Sudama- LBMUM00005604776	Flat No. A. 101, 1st Floor, Building Known As " Prathamsh Harmony" Plot No 134, Situated at Sector 2, Village Ulwe Mumbai Navi Mumbai Taluka Panvel Dist - Raigad Navi Mumbai- 400208/ November 13, 2024	March 27, 2023 Rs. 40,48,939.00/-	Mumbai
2.	Prakash Mahadev Pandey & Sunil Mahadev Pandey- LBMUM00005998258/ LBMUM00006104843	Flat No. 701, 7th Floor, Wing B, Building No.03, Ideal Enclave, Ramdev Park Road, Near Orange Hospital, Old Survey No. 319, 318, New Survey No. 46, 45, Hissa No.7, 8, 2, Village Goddeo, Bhayandar, Mira Road East, Thane-401107/ November 13, 2024	May 16, 2024 Rs. 36,41,611/-	Mumbai
3.	Kanchan Virendra Yadav & Virendra Parmatma Yadav- LBMUM00004712560/ LBMUM00005197267	Flat No. 203, 2nd Floor, "Shri Ayodhya Niwas Co-Operative Housing Society Ltd", Goddev Naka, B.P. Road, Navghar Phlatak Road, Old Survey No. 111, New Survey No. 89, Hissa No. 5, 6pt Near Korje Sweets, Bhayander East, Village Khari, Thane- 401105/ November 13, 2024	May 24, 2024 Rs. 10,16,735/-	Mumbai
4.	Poonam Joshi- LBMUM00005156745	Flat No. 203, 2nd Floor, D Wing, Type D, Bldg Na. 55 & 56, "Shreeji Vihar Co. Operative Housing Society Ltd", Vasant Nagar, Vasai East, Survey No. 2 (2)pt, 3(3)pt, 4(4)pt, 13(9), Village Achole, Tal - Vasai, Palghar- 401208 / November 13, 2024	June 25, 2024 Rs. 32,29,784/-	Mumbai
5.	Mohammad Nasim Rafique Shaikh & Khushbu Nasim Shaikh- TBMMUM00006491899	Unit No.1603, 16th Floor, C Wing, "Sunteck West World -1", Building No. 2, S. NO. 45 H.NO. 2A, 3A, 3B, 4, 6, S. NO. 46, H.NO. 4, 5, 6, 7, 8, S.NO.47, H. NO. 1A, 3A, 3B, 4A, 5, 8, 9, S.NO.50, H.NO.4, 5, 6, 7, 8, S.NO. 51, H.NO. 2, Village Tirvi, Naigaon (East), Taluka Vasai, Palghar-401208/ November 13, 2024	June 05, 2024 Rs. 32,47,886/-	Mumbai
6.	Mamoni Khatun & Saiful Islam Sano- LBPUN00005962378/ LBPUN00005972229/ LBPUN00006056403/ LBPUN00006108520	Bungalow No. 13, Chakan Municipal Corporation House No. 2346/1 (Old Property Milkot No. 4462/ 1), New Gat No. 1103 and Old Gat No. 1078, North Eastern Side Plotting Plot No. 9, Mouje Chakan, Taluka Khed, Swami Samarth Nagar, Maharashtra, Pune-410501/ November 13, 2024	June 05, 2024 Rs. 20,29,657.00/-	Pune

The above-mentioned borrower(s)/guarantor(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: November 16, 2024
 Place: Maharashtra

Sincerely Authorised Signatory
For ICICI Bank Ltd.

SYMBOLIC POSSESSION NOTICE
ICICI Bank

Branch Office: ICICI Bank Ltd Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFIT Park, Wagale Industrial Estate, Thane (West)- 400604

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(14) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Ravindra Mahadeo Sarnobat & Sayli Ravindra Sarnobat- LBMUM00000399646	Flat No. 202, 2nd Floor, A Wing, "Hemkunt", Plot No. B-86, Sector-23, Village Darave (G.E.S) Nerul, Thane, Navi Mumbai- 400706/ November 12, 2024	June 11, 2024 Rs. 5,10,837.5/-	Mumbai

The above-mentioned borrower(s)/guarantor(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: November 16, 2024
 Place: Maharashtra

Sincerely Authorised Signatory
For ICICI Bank Ltd.

SYMBOLIC POSSESSION NOTICE
ICICI Bank

Branch Office: ICICI Bank Ltd Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFIT Park, Wagale Industrial Estate, Thane (West)- 400604

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(14) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Parekh Krishna Patil & Surekha Krishna Patil & Jaydeep Krishna Patil - LBPVL00004918058 & LBMUM00006192410	Flat No. 101, 1st Floor, "Om Shree Datta Prasad Co-Operative Housing Society Ltd", Near Swami Narayan Mandir, Sub Plot No. 3, Final Plot No. 522, Village & Tal- Panvel, Raigad- 410206/ November 14, 2024	June 03, 2024 Rs. 17,59,134.4/-	Panvel

The above-mentioned borrower(s)/guarantor(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: November 16, 2024
 Place: Maharashtra

Sincerely Authorised Signatory
For ICICI Bank Ltd.

Bank of India
Churchgate Branch
APPENDIX-IV
(See rule-8(1))
POSSESSION NOTICE
 (For Immovable property)

Whereas The undersigned being the Authorised Officer of the **Bank of India, Churchgate Branch, Mumbai South Zone** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) of the said act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated **31/07/2024** calling upon the borrower **Mr. Ashfaq Shaukat Khan and Mrs. Zeenat Ashfaq Khan** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 1,40,59,208.13/- (Rupees One Crore Forty Lakh Fifty Nine Thousand Two Hundred Eight and Paise Thirteen)** within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this **11th day of November of the year 2024**.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Bank of India, Churchgate Branch for Mr. Ashfaq Shaukat Khan and Mrs. Zeenat Ashfaq Khan** for an amount **Rs. 1,40,59,208.13/- (Rupees One Crore Forty Lakh Fifty Nine Thousand Two Hundred Eight and Paise Thirteen)** (contractual dues up to the date of notice) plus further interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Collateral :
 All that part and parcel of the property situated at residential Flat No. 1101, 11th Floor, Lakkadwala Solitaire, Love Lane, Mazgaon-10 (Near Sale Tax Office) Mumbai-40010 in the name of **Mr. Ashfaq Shaukat Khan and Mrs. Zeenat Ashfaq Khan**

Date : 11/11/2024
 Place : Mumbai
Authorised Officer
Bank Of India

